

Olatech Solutions Ltd. (Previously known as Ola Traders Pvt. Ltd.)

Date: 07 September, 2022

To,
The Manager,
BSE SME Platform
Corporate Relationship Department
25th Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

BSE Scrip Code: 543578

Subject: Disclosure under Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015 of Newspaper Publications for 8th Annual General Meeting of Company.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform you that the pursuant to section 101 of Companies Act, 2013 read with rule 20 of the companies (Management and Administration Rules, 2014, Please find attached Newspaper advertisement copy published in English Newspaper (The Free Press Journal) and vernacular newspaper (Navshakti) for the purpose of Intimation of 8th Annual General Meeting of Company scheduled on Friday, 30th Day of September, 2022 at Registered Office of The Company Office No. 310, 3rd Floor, Rupa Solitaire, Millennium Business Park, Thane-Belapur Road, Mahape, Navi Mumbai – 400 710, Raigarh, Maharashtra, India at 02:00 PM.

You are requested to take the same on record and oblige.

Thanks & Regards

For on behalf of Board of Directors

For Olatech Solutions Limited

Amit Kumar Singh Managing Director DIN: 06582830

PROFITMART SECURITIES PVT LTD (PSPL) Notice is hereby given that the following person /Authorised person (AP) are no onger affiliated with M/s. PROFITMART SECURITIES PVT. LTD . (PSPL) Member of NSE, BSE & MCX having the registered office as given below with effect from 30-08-2022. Any person dealing with below mention person / Authorised person (AP hould do at their own risk. PSPL shall not be liable for any dealing with them. Sr. No NAME OF AUTHORISED PERSON (AP) PAN NUMBER

1. SACHIN KHANDERAO GAIKWAD

Reason; unethical and illegal business activities other than stock broking In case of any queries, investor are requested to inform to us within 30 days from the date of issuing this notice at

M/s. PROFITMART SECURITIES PVT. LTD.,

Liquidator of Pramukh Car Riders Limited (In Liquidation REG. NO.- IBBI/IPA-002/IP-N00723/2018-2019/12209 Email:liq.pramukhcar@gmail.con UNIT NO 213, OPAL SQUARE, PLOT NO C-1, THANE, MUMBAI – 400604 Email support@PROFITMART.IN Tele: 020 49119119

Canara Bank, vadavali Bassein Branch, केनरा बैंक Canara Bank A Canara Bank, vadavali Bassein Branch, Address : Sathi Sadan Vadavali Naigaoi West, Papdi Po, Vasai Taluk, Palghar सिंडिकेट Syndicate Dist Vadavali, Maharashtra Pin 401207

nterest is Thursday, 22/09/2022.

Date:7/09/2022 Place:Mumbai

Branch Ref : 160000249307/01 Date: 06-09-2022 POSSESSION NOTICE

Where as the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand otice dated 01-06-2021 (1st June 2021) calling upon the borrower Mr. JATASHANKER DINANATH PANDEY, FLAT NO B/104, D TYPE, 1ST FLOOR, B WING, BUILDING NO S,AMITAPARTMENT, BNDATHE, DIST: PALGHAR, MAHARASHTRA, 401404

EXPRESSION OF INTEREST FOR ASSIGNMENT OF NOT READILY REALISABLE ASSETS ("NRRA") OF PRAMUKH CARRIDERS LIMITED

Pursuant to IBBI (Liquidation Process) regulation, (Regulation - 37 A), the Liquidator mar assign or transfer NRRA. NRRA means any assets included in the Liquidation Estati

which could not be sold through available options and includes unrealized debtors contingent or disputed assets and assets underlying proceedings referred to in Section 43 to 51 and Section 66 of the code. The liquidator is hereby inviting the interested person(s

o whom the liquidator may assign or transfer the Not-Readily Realizable Assets (*NRRA of the CD. The terms & conditions of the agreement for assignment / transfer of assets

unrealized book debts, other current assets & underlying proceedings of application filet under Section 66 shall be finalized after consultation with the Stakeholders Consultation Committee in accordance with the Regulations. Interested person(s) may write a

iq.pramukhcar@gmail.com for detailed terms and conditions of the expression of interes on or before 22/09/2022. Last date for submitting your response to this expression of

to repay the amount mentioned in the notice, being Rs. 24,29,677.00 (RUPEES TWENTY FOUR LAKHS TWENTY NINE THOUSAND SIX HUNDRED SEVENTY SEVEN ONLY)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 06th day of September of the year 2022. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with ne property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, Vadavali Bassein Branch for an amount of Rs. 24.29.677.00 (RUPEES TWENTY FOUR LAKHS TWENTY NINE THOUSAND SIX HUNDRED SEVENTY SEVEN

Description of the Immovable Property

FLAT NO B/104, D TYPE , 1ST FLOOR , B WING , BUILDING NO 6,AMIT APARTMENT BNDATHE . DIST: PALGHAR . MAHARASHTRA . 401404 Bounded:

C & D Wing/ Open On the North by On the South by Pilaji Nagar Road On the East by Building No. 7 : Awing & Internal Road On the West by Palghar, Within the Registration Sub-district of Vasai

Date: 06/09/2022 Place : Vadavali Bassein AUTHORISED OFFICER CANARA BANK

SARVAMANGAL MERCANTILE CO LTD

Registered Office: No.2 Mohatta Bhavan Properties, off DR. E. Moses Road Worli Mumbai-400018 CIN: L51100MH1983PLC029600

Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 01:00 P.M. at 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018 to transact the business mentioned in the Notice

convening the said AGM. The notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 has been sent through electronic mode on 06th September, 2022 to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with vide SEBI Circulars dated 12th May, 2020 and

15th January, 2021. The Annual Report of the Company for the Financial Year 2021-22, inter-alia, containing the Notice of the 39th AGM is available on the Company's website at www.sarvamangalmercantile.com and on the website of the Stock Exchange(s) on which the shares of the Company are listed, i.e. BSE at $\underline{www.bseindia.com}.$ A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL'

at www.evoting.nsdl.com Book Closure:

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 22nd Septembe 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Remove E-voting:

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20, of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India on General Meeting and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through e-Voting before the AGM in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed NSDL to facilitate such voting through electronic means.

The detailed instructions for e-voting facility are given in the notice of the AGM as well as in the email sent to the Members by NSDL. Members are requested to note the following

1	1. The remove e-voting facility would be available during the following period:					
	Commencement of remote e-voting	27th September, 2022 (09:00 A.M.)				
١	End of Remote e-voting 29th September, 2022 (05:00 P.M.)					
١	The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and					

Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time; 2. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up The Shareholders attending the AGM and who have not cast their vote by remote e-

voting shall be able to exercise their right to vote at the AGM through polling paper. 3. Any person who acquire the shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-off Date may obtain the login-id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 18001020990 /1800224430, as provided by NSDL. A person who is not a Member as on Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purpose only.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast

their vote on such resolution(s) again Manner to register/update email address:

Date: 07.09.2022

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to write mail to our RTA Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

For permanent registration of e-mail address. Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding the shares in physical form are requested to update the same with Registrar & Transfer Agent.

In case of any queries/ grievances connected with remote e-voting, you may refer to the FAQs and e-voting user manual for Members at www.evoting.nsdl.com

Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technical assistance required before/during the Meeting to access and participate in the

- a. Send a request to evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 18001020990/1800224430; or
- b. Contact Ms. Pallavi Mahatre, Manager NSDL at the designated email address pallavid@nsdl.co.in or call on +91-22-24994545, or c. Contact Ms. Sarita Mote. Assistant Manager NSDL at the designated email address

Saritam@nsdl.co.in or call on +91-22-24994890 For Sarvamangal Mercantile Company Limited

Place:Mumbai

Prakhar Gupta Date: 06th September, 2022 Company Secretary

Inventure

INVENTURE GROWTH AND SECURITIES LIMITED Registered Office: Viraj Tower, 2nd Floor, Western Express Highway Andheri (East), Mumbai: 400069; CIN: L65990MH1995PLC089838

grievancies@inventuregrowth.com, Website: www.inv Tel. No. 91-22-7114 8500, Fax No. 91-22-7114 8511

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF INVENTURE GROWTH 8 SECURITIES LIMITED ("THE COMPANY"), TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC" OR OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OVAM") AND REMOTE E-VOTING FACILITY

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting of the members of the Company is scheduled to be held on Friday, 30th September 2022 at 11:30 A.M. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means "OAVM") without physical presence of the members at a common venue n compliance with the provisions of the Companies Act, 2013, MCA ircular dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 988 Bth April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 nd Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 dated 23rd June 2021,19/2021 dated 8th December, 2021 and Circular No. 21/2021 dated 4th December 2021 and Circular No. 2/2022 dated May 5, 2022 collectively referred to as MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide circular dated 12th May, 2020 and Circular Nos SFRI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated and SEBI/HO/CFD/ CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ("SEBI Circular"), to transac

In compliance with the said MCA circulars and SEBI circular, electronic copies of the Notice of 27th AGM and Annual Report for FY 2021-22 will be sent to those shareholders whose email IDs are registered with the Company / Registrar and share Transfer Agent ("RTA") / Depository Participants ("DP"). Shareholders may note that the Notice of 27th AGM and Annual Report for FY 2021-22 will also be made available on the Company's website at www.inventuregrowth.com website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

the business as set out in the Notice convening the 27th AGM

Members who have not registered their email addresses and mobile numbers are requested to furnish the same to the Company's Registral and Share Transfer Agent Link Intime India Private Limited ("LIIPL"), at enotices@linkintime.co.in or Call +91 (022)49186000or their Depository Participant to get their email addresses and mobile numbers registered.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to al ts members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 27th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 27th AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Notice is also hereby given that pursuant to section 91 of the Companies Act 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the register of Members and Share Transfer book of the Company will remain closed from Saturday, 24th September 2022 to Friday, 30th September 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM.

For Inventure Growth & Securities Limited

Place: Mumbai Date : 7th September 2022

Bhavi R. Gandhi **Company Secretary**

OLATECH SOLUTIONS LIMITED

CIN -U72100MH2014PLC251672.

Regd. OfficeOffice No. 310, 3rd Floor, Rupa Solitaire, Millennium Business Park, Thane-Belapur Road, Mahape, Navi Mumbai – 400 710, Raigarh, Maharashtra, India Tel No. 022 – 2778 0129

Email Id. investor@olatechs.com Website: www.olatechs.com

NOTICE

Notice is hereby given that the 8th Annual General Meeting ('AGM') of the members of Olatech Solutions Limited ('the Company') will be held on Friday, 30th day of September 2022 at Office No. 310, 3rd Floor, Rupa Solitaire, Millennium Business Park, Thane-Belapur Road, Mahape, Navi Mumbai-400 710, Raigarh, Maharashtra, India at 02.00 pm, to transact the business(es) set out in the Notice of AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financia Year 2021-22 have been sent through, electronic mode via e-mails to those Members whose e-mail ids are registered with Depository Participant(s) / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company, and physical copies to those members whose e-mail ids are not registered with the Depository Participant(s) or RTA as on 02' September, 2022 (Cut-off date) at their respective registered postal addresses in the permitted mode. The dispatch of the Annual Reports has been completed on 06" . September 2022. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. www.olatechs.com and Stock Exchange website i.e., BSE Limited at

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standards on General Meetings ('SS-2') issued by the ICSI, as amended from time to time. Members are provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting platform (https://www.evoting.nsdl.com) provided

by NSDL. n accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed **Saturday, Septembe**i 24. 2022. as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote on the

business(es) set out in the Notice of AGM. Members are requested to note the following:

(a) (i) The remote e-voting period will commence on Tuesday, September 27, at 09:00 a.m. 2022 (IST) and will end on Thursday, September 29, 2022 at 5.00 pm (IST). The remote e-voting system shall be disabled by NSDL thereafter. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast on a resolution, the member shall not be allowed to change subsequently. (ii) The facility for voting will also be made available during the AGM and the members present in the AGM physically, who have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through the Ballot Paper during the AGM. (iii) The Members who have cast their vote by remote e-voting may join the AGM but shall not be entitled to cast their vote again.

o) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in

For the process and the manner of remote e-voting as well as voting through ballot paper during the AGM, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Anubhay Saxena, NSDL authorized official at Trade World, A wing, 4th Floor Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013, at the designated email in evoting@nsdl.co.in or call on no. 1800 1020 990.

For Olatech Solutions Limited Sd/

Edelweiss

Place: Mumbai Date: 06-09-2022

Amit Kumar Singh Managing Director DIN: 06582830 below -

EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED

Regd Office: 5th Floor, Tower 3, Wing B, Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (W), Mumbai - 400070 **E-AUCTION – STATUTORY 15 DAYS SALE NOTICE**

Sale by E-Auction under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and The Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to public in general and in particular to borrower, co borrower and guarantor that below mentioned property will be sold on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS

	BACIO IN THE 1000VCI y Of amount as mentioned below the the 1000VCI y of loan daes as mentioned in appointed table. The said property is mortgaged - to in/s Ederweiss Housing I mance Elimited									
ı	for the loan availed by Borrower(s), Co borrower(s) and Guarantor (s). The secured creditor is having symbolic possession of the below mentioned Secured Asset.									
Sr. Name of Borrower(s)/Co No. Borrower(s)/ Guarantor(s)		Name of Borrower(s)/Co	Amount of Recovery	Reserve Price and EMD	Date & Time of	Date & Time of				
		Borrower(s)/ Guarantor(s)	Amount of Recovery	Reserve Frice and LMD	the Auction	the Inspection				
ĺ	1	Sachin Balkrishna Bhise	Rs.32,31,825.72/-(Rupees Thirty Two Lakhs Thirty	Rs. 58,47,750/- (Rupees Fifty Eight Lakhs FortySeven	04-10-2022	20-09-2022				
ı		(Borrower) AND Balu Bandu Bhise (CO BORROWER)	One Thousand Eight Hundred Twenty Five and	Thousand Seven Hundred Fifty Only) (Reserve Price)	Between 11.am to	between 11.00				
ı			Seventy Two Paisa Only) as on 05.09.2022 + further	Earnest Money Deposit: Rs.5,84,775/- (Rupees Five Lakhs	12 Noon (With 5 Minutes Unlimited	am to 3.00 pm				
ı			Interest thereon + Legal Expenses	EightyFour Thousand Seven Hundred SeventyFive Only)	Auto Extensions					
- 1	_				E B	1/ CT (D1)				

Description Of The Secured Asset - All that part and parcel of the Residential Flat Bearing No.504. "B" Wing Admeasuring 565 Sg. Fts. Built up Area on 5th Floor in Building No. V of Type 'B' in

A Housing Complex to be known as "LAXMI PARK" known as "SAPREM CHS Ltd" on the Land Bearing Survey No.223/1, 224/1,2, Situated At Village, Majiwade, Pokhran Road, Taluka & Distric Thane. The said Flat is bounded as Below- North: Internal Road & TMC Garden South: Reptakos, Brett Company & Open Plot East: Garden West: P L Despande Marg. Rs.85,55,001.86/-(Rupees Eighty Five Lakhs Fifty Five Thousand One and Eighty Six RAJKUMAR SHOBHNATH YADAV Rs.90,04,500/- (Rupees Ninety Lakhs Four | 04-10-2022 Between 11.am | 20-09-2022 rrower),USHA RAJKUMAR YADAV Thousand Only) as on 04.09.2022 + further Earnest Money Deposit: Rs.9,00,450/-Unlimited Auto Extensions am to 3.00 pn RAJKUMAR YADAV (Co Borrower) upees Nine Lakhs Four Hundred Fifty only) Interest thereon + Legal Expenses

Description Of The Secured Asset - All that premises bearing Flat bearing No.408 on the Fourth Floor of the said building known as "Brizo Residency" which shall admeasuring area 545 sq.ft usable carpet areas consisting of 312 sq.ft carpet areas or there about (inclusive of enclosed balconies) and also comprise of niches, flowerbed, drying area, elevation features etc. admeasuring 233 sq.ft carpet areas or thereabout as shown by an arrow on the plan annexed hereto situated at Bhujbal Wadi, Plot No.1, Ghatkoper, Mankhurd Link Road, Shivaji Nagar Chowk, Mumbai 400 043, bearing Survey No.93 (pt) corresponding to C.T.S No.1 (pt) situated, lying and being at Deonar, Taluka Kurla in the registration District and Sub-District Mumbai

Note: 1) The auction sale will be conducted online through the website https://sarfaesi.auctiontiger.net and Only those bidders holding valid Email, ID PROOF & PHOTO PROOF, PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT / NEFT/RTGS shall be eligible to participate in this "online e-Auction", 2) The intending bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT / RTGS/NEFT to: Beneficiary Name: EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED, BAnk: STATE BANK OF INDIA, Account No. - 65226845199, SARFAESI-Auction, EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED, IFSC code: SBIN0001593. 3) Last date for submission of online application BID form along with EMD is 03.10.2022. 4) For detailed terms and condition of the sale, please visit the website https://sarfaesi.auctiontiger.net or Please contact on the Mr. Prakash Chaudhary Ph. +91- 6351896643/07961200584, Help Line e-mail ID: Support@auctiontiger.net. Mobile No. 9768746624/9167026816 Sd/- Authorized Office Edelweiss Housing Finance Ltd

CORRIGENDUM

मराठी मनाचा

आवाज

नव 🚳 शक्ति 🦙

www.navshakti.co.in

In a Public Notice published on page 6 of Daily Free Press Journal dated 6th September, 2022, in respect of purchase of Flat adm. 440 sq.ft. Carpet area bearing Flat No. 502 in building Vatika" "Vardhaman

Vatika Vardhaman Co-operative Housing Society Ltd., situated at Chitalsar Manpada, Thane, inadvertently in schedule of property the Flat No. 502 is wrongly mentioned as "Flat No. 503."

The concerned are requested to take note of correct Flat Number as "Flat No. 502."

Date: 7th September, 2022

(Damodar A. Patil) Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Darren Mario Dias, s/o late Leslie Dias has agreed to sell and transfer, to my clients, all his right, title and interest in the Flats shares, more particularly descried in the schedule hereunder written, free from all encumbrances and reasonable doubts.

Any person having any right, title, interest, demand and/or claim, of whatsoever nature, against the Seller, in respect of the property described in the schedule below either by way of sale, mortgage charge, lien, gift, trust assignment, pre-emption decree, attachment before or after judgment, lispendense etc. are hereby called upon to lodge the claims or objections with the undersigned at the address mentioned below, within 14 days from the date of publication of this notice, with supporting evidence, failing which all claims and/or objections shall deemed to have been waived and my clients shall proceed to conclude the transaction with the Seller.

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat Nos. 603 and 604 admeasuring 490 sq.ft. each (built-up), together with 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 96 to 100 under Share Certificate No. 20 AND 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 101 to 105 under Share Certificate No. 21, issued by Valle Ville Co-operative Housing Society Ltd., the flats situated at 6th floor of the building "VALLE VILLE", St. Cyril Road, Bandra West, Mumbai-400 050, lying, being and situate at land bearing Plot No. 166, bearing C.T.S. No. C/578, Village Bandra, Taluka Andheri, in the registration District of Mumbai Suburban.

Dated this 6th day of September 2022.

Raphael D'souza Advocate, High Court 106-B, Neelgiri Eksar Road, Borivali (W) Mumbai-92

KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED

NOTICE INVITING E-TENDER

Konkan Railway Corporation Limited, invites open tender through E-tendering on IREPS Portal from eligible In Train Vending Contractors to Award Contract for Supply of Tea/Snacks, Lunch and Dinner between Panvel to Mangalore Junction in Trains Running over Konkan Railway Tender Notice No.: CO-16031-23-2022-COMM, dated 06.09.2022 Closing Date & Time: 15:00 hrs on 29.09.2022 for submission of online offers/bids. Manual offers shall not be accepted. Please visit www.ireps.gov.in website for details and participation. Corrigendum, addendum will be hosted in this website only.

BRIGHTON TOWER CO-OP. HSG. SOC. LTD. Regn No. MUM/WT/HSG/TC/10026/2010-2011 YEAR-2010 Date - 08/06/2010

Hari Om Nagar, Mulund (E), Mumbai-400 081 **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**

Hari Om Nagar, Mulund (E), Mumbai-400 081.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 20/09/2022 at 03:40 pm at the office of this authority.

Respondent No. - (1) M%. Gautam Enterprises - 1301, Dev Corpora, Cadbury Junction, Thane (W)- 400601 (2) Shri. Kishor Raghunath Bhoir (i) Sou. Sharda Kishor Bhoir (ii) Kum. Kunal Kishor Bhoir (iii) Sou. Sujata Hiralal Bhoir (iv) Shri. Hiralal Raghunath Bhoir (V) Kum. Ranjana Hiralal Bhoir (Vi) Shri. Hemeshwar Raghunath Bhoir (Vi) Smt. Babibai widow of late Mr. Raghunath Bhoir (Vii) Sou. Jaywanti Vasant Patil (ix) Sou. Vatsalabai Baburao Joshi (x) Sou. Kamalabai Meghnath Mharte (3) Shri. Shashikant Mahadev Bhoir (Vi) Srn. Shashikant Shashikant Shashikant Shashikant Shashikant Shashikant Shashikant Shashikant Shashikant Asnok Patil (vi) Snr. Dilip Damodar Patil (viii) Kum Manisna Dilip Patil (ix) Kum Amit Dilip Patil (xi) Shri. Shyam Damodar Patil (xii) Kum Rupa Shyam Patil (xiii) Kum Arati Shyam Patil (xiv) Kum Priya Shyam Patil (xvi) Kum Preeti Shyam Patil (xvi) Kum Arati Shyam Patil (xvii) Kum Arati Shyam Patil (xvii) Sharad Damodar Patil (xviii) Kum Minakshi Sharad Patil (xxii) Kum Amol Sharad Patil (xxi) Kum Nitin Sharad Patil (xxi) Shri. Suhash Damodar Patil (xxii) Shri. Suresh Damodar Patil, above no. 9 (i) to (xxii) having common add. at Kopri Colony, Thane East - 400603 (10) Shri. Bharat Ramchandra Patil (i) Kum Pushpa Bharat Patil (ii) Srin. Suresa Damodar Patti, above no. 9 (i) to (xxii) naving common add. at Kopri Colony, Thane East - 400603 (10) Shri. Bharat Ramchandra Patil (ii) Kum Bharat Bharat Patil (iii) Shri. Datta Bharat Patil (iv) Kum Dipali Bharat Patil (v) Kum Hemangi Bharat Patil (vi) Shri. Rajaram Ramchandra Patil (vii) Shri. Pramod Rajaram Patil (x) Kum Jyotsna Rajaram Patil (x) Shri. Jayant Rajaram Patil (xi) Kum Nitin Rajaram Patil (xi) Kum Jyotsna Rajaram Patil (x) Shri. Jayant Rajaram Patil (xi) Kum Nitin Rajaram Patil (xii) Kum Pramila Rajaram Patil (1) Shri. Ramchandra Shankar Patil (deceased) through his legal heirs (i) Smt. Kalpana Bhaskar Patil (ii) Smt. Leena Vinod Patil (iii) Shri. Prashant Ramchandra Patil (iv) Shri. Vinod Ramchandra Patil (v) Kum Seema Ramchandra Patil (vi) Sou. Indubai Ramchandra Patil (vii) Shri. Laxman Shankar Patil (deceased) through his legal heirs (a) Ghanshyam Laxman Patil (b) Vivek Laxman Patil (c) Praful Laxman Patil (d) Sandhya Liladhar Bhagat (e) Sunanda Laxman Bhagat (f) Bhagabai Mahadeo Patil (viii) Shri. Prakash Mahadeo Patil (deceased) through his legal heirs (a) Yogita Patil (b) Pradnya Patil (c) Harsha Patil (d) Vikrant Patil (ix) Smt. Shalini Bhanudas Patil (x) Kum Ujjwala Mahadeo Patil Patha Patil (d) Vikrant Patil (x) Smt. Shalini Bhanudas Patil (x) Kum Ujjwala Mahadeo Patil Abave no. 2 to 11 having common add. at Kopri Colony, Thane East - 400603 (12) Ratnashree CHSL (13) Shreeji Ratna CHSL (14) Hari Om CHSL (15) Parth CHSL (16) Shri. Oswal Tapgacha Jain Prabhavak Trust (17) Shri. Shantinath Digambar Jain Mandir Terapanthi (18) New Millennium Row House CHSL (19) Soham House (20) New Oasis CHSL (21) Bungalow B (22) Bungalow C (23) Bungalow E above no. 12 to 23 having common add. at- Hari Om Nagar, Mulund (E), Mumbai-400 081 (24) M/s. Saket Developers 1301, Dev Corpora, Cadbury Junction, Thane (W) - 400601 and those, whose interests have been vested in Cadbury Junction, Thane (W) - 400601 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Brighton Tower CHSL along with land as mention Hari Om Nagar, Mulund (E), Mumbai-400 081.

Survey No.	ey No. Hissa No. Plot No.		C.T.S. No.	Claimed Area		
		-	95/1, 95/2, 95/3, 96/1, 62/4, 62/7, 62/10, 62/13, 63/A, 63/B, 63/C, 64/4, 64/5, 85 A/4, 85 A/5, 85 A/7, 85 A/9, 87/1, 88/1, 94/2, 95/2, 95/3, 96/1, (C.S.O. Mulund)	Total Area 3528 Sq.mtr. R.G. 812.97 Sq.mtr.		

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/3409/2022
Place: Konkan Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar,
Room No. 201, Konkan Bhavan,
C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.
Date: 06/09/2022 Tel.: 022-27574965 Email : ddr2coopmumbai@gmail.com

(Pratap Patil)
Competent Authority & District
Dy. Registrar Co.op. Societies (2),
East Suburban, Mumbai (SEAL)

कार्यालय मख्य अभियंता लोक स्वास्थ्य यांत्रिकी विभाग, इन्दौर परिक्षेत्र, इंदौर फोन - ०७३१-२५४१४९८, फॅक्स : ०७३१-२५३६५७५ (Email ID cephedind@nic.in & cephedind@gmail.con निविदा सचना क्रमांक ०३/२०२२-२३ दिनांक ०२.०९.२०२२

इन्द्रीर परिक्षेत्र के अंतर्गत विभिन्न खण्डों में जल जीवन मिशन के अंतर्गत विभिन्न ग्रामों की नलजल योजनाओं के क्रियान्वयन कार्य हेतु निम्नानुसार निवदा सूचना ई-टेण्डरिंग पद्धति से ई-टेण्डर पोर्टल (http://www.mptenders.gov.in/nicgep/app) पर निविदा प्रपत्न "अपेन्डिक्स-२.१०" प्रतिशत दर पर आमंत्रित की जाती है :-

-	क्र.	सिस्टम टेंडर	जिले/खण्ड	व्रण्ड कार्य का विवरण		कार्य की	धरोहर	निविदा विक्रय
-		क्रमांक	का नाम		का प्रकार अनुमानित		राशि रु.	एवं जमा की जाने
-						लागत		की अंतिम तिथि
-						(रु. लाख में)		
	1	2022_PHED_ 219682	Dhar	Construction of Retrofitting Piped Water Supply Scheme under Jal Jeevan Mission at Village-Borda, Boradi And Bherupada of Block Badnawar based on tubewells including construction of S Nos. R.C.C. OHT (50KL/12 Meter-01, 70KL/12 Meter-01, 150 KL/15 Meter-01 and 100 KL/15 Meter-01) and construction of R.C.C. Sump wells.pump house 08 Nos. (20 KL-03, 30 KL-05 pump houses, laying and jointing of rising main, distribution pipe line system, household tap connections, electric power connections at Sumpwells including cost of all material and labour with testing commissioning thereafter 90 Days Trial Run of entire scheme		649.17	6,49,500/-	20.09.2022
	2	2022_PHED_ 219683	Dhar	Construction of Retrofitting Piped Water Supply Scheme under Jal Jeevan Mission at Village- Digthan and TALWADA of Block Nalcha based on tubewells including construction of 02 Nos. R.C.C. OHT 75KL/12 Meter-02) and construction of R.C.C. Sump wells, pump house of Nos. (20 KL-01, 30 KL-01, 40 KL-01, 50 KL-01) pump houses, laying and jointing of rising main, distribution pipe line system, household tap connections, electric power connections at Sumpwells including cost of all material and labour with testing commissioning thereafter 90 Days Trial Run of entire scheme		626.63	6,27,000/-	20.09.2022
	3	2022_PHED_ 219684	Dhar	Construction of Retrofitting Piped Water Supply Scheme under Jal Jeevan Mission at Village- Khandanbujurg, himmatgarh, advi, mohanpura, raipuria, simlawada and ranipura of Block Tirla based on tubewells including construction of 06 Nos. R.C.C. OHT (175KL/12 Meter-07), 75KL/12 Meter-09, 50 KL/12 Meter-02 and 150 KL/12 Meter-01) and construction of R.C.C. Sump wells pump house 06 Nos. (40 KL-02, 20 KL-04) pump houses, laying and jointing of rising main, distribution pipe line system, household tap connections, electric power connections at Sumpwells including cost of all material and labour with testing commissioning thereafter 90 Days Trial Run of entire scheme.		612.28	6,12,500/-	20.09.2022

नोट :- १. निविदा के अन्य विवरण की विस्तृत जानकारी <u>http://www.mptenders.gov.in</u> पर देखी जा सकती है।

र. उपरोक्त निविदाओं में भविष्य में किये जाने वाले समस्त संशोधनो को समाचार पत्रो में प्रकाशित नहीं किया जावेगा। उक्त संशोधन केवल उपरोक्त वेबसाईट पर ही प्रकाशित किये जावेंगे।

अधीक्षण यंत्री (प्रोक्योरमेंट) लोक स्वास्थ्य यांत्रिकी विभागः इंटीर परिश्लेत्र इंटीर Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate



Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683808, Fax: 022-43683802 Email: armbom@bai Sale Notice For Sale Of Movable Properties "APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]

-Auction Sale Notice for Sale of Movable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Int of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. lotice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described movable property mortgaged/charged to the Secuted Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recover dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mention

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	2. Time of E-auction		Account No. 2 IFSC Code 3. Bank of Baroda Branch	1. Status of possession (Constructive / Physical) 2. Property Inspection date 3. Time
1	M/s Bharat Carbon and Oil Industries. C-603, 6th Floor Crystal Plaza Premises Co-Op Society Ltd. Link Canad. Opp. Infinity Mall, Andheri (W), Mumbai – 400053 A-20, 7th Floor, Juhu Blue Sea CHS Ltd. Apartment, Juhu Tara Road, Santacruz West, Mumbai – 400049.	admeasuring 6000 Square meters, Near POSCO Company, vile Bhagad Industrial Area, MIDC, Taluka – Mangaon	Rs. 9,10,49,495.80 plus Legal Charges, other charges and further interest / cost thereon	1. 28.09.2022 2. 1300 Hrs to 1500 Hrs 3. 27.09.2022 and 17.00 Hrs	1) Rs 74.03 lakh 2) Rs 7.40 lakh 3) Rs 0.50 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Physical 2. 17.09.2022 3. 11.00 Am to 01.00 Pm
	Balmatta Ward, Attavar Village, Hampanakatta Mangalore, Taluq, Mangalore - 575002 Unit No. BMI-1, Ground Floor, Tulsiram Gupta	Industrial Area, MIDC, Taluka – Mangaon & District-Raigad Encumbrance known to bank: Nil	less recovery	1. 28.09.2022 2. 1300 Hrs to 1500 Hrs 3. 27.09.2022 and 17.00 Hrs	1) Rs 4.71 lakh 2) Rs 0.47 lakh 3) Rs 0.10 lakh	1. 03830200001231 2. BARB0BALBOM (Fifth Character Zero) 3. Ballard Estate	1. Physical 2. 17.09.2022 3. 11.00 Am to 01.00 Pm

Society Ltd. Link Road. Opp. Infinity Mall, Andheri (W), Mumbai – 400053 A-20. 7th Floor, Juhu Blue Sea CHS Ltd Apartment, Juhu Tara Road, Santacruz West Mumbai – 400049.

C-603, 6th Floor Crystal Plaza Premises Co-Op

1.Mr. Sudesh H Kotian 2.Mrs. Sunila Sudesh Kotiar

Date: 06.09.2022

Place: Mumbai

Door No. 14-3-186, R S No. 63, T. Sv No. 104, Balmatta Ward, Attavar Village, Hampanakatta Mangalore, Talug

Jnit No. BMI-1, Ground Floor, Tulsiram Gupta Mills Estate, Devidayal Compound, Near Britania Company, Darukhana, Reay Road (E), Mumbai 400010

nay contact the Authorised officer on Tel No.022-43683808 / 812 Mobile No. 9930332686

Authorised Office

स्वाक्षरी /

For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://bob.auctiontiger.net/EPROC/ prospective biddi



सुतळी बॉम्ब फुटून मुलगा जखमी

वेंगुर्ला : मठ येथील वैभव आईर या पंधरा वर्षीय मुलाच्या हातामध्ये गणपतीचे विसर्जन करताना सुतळी बॉम्ब फुटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. ओरोस येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यातच वैभव उत्साहामध्ये फटाके फोडत असताना अचानक ॲटमबॉम्ब लावताना एक ॲटमबॉम्ब लावता लावता त्याच्या हातात फुटला. तत्काळ त्याला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या हाताला जास्त मार लागल्याने प्राथमिक उपचार करून वैभव याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

भारत-पाक सामन्यावर बेटिंग करणाऱ्याला अटक

पुणे : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पुणे शहरातील डी मोरा पबमध्ये मीटिंग घेत असताना त्याला ताब्यात घेतले. श्रीपाल यादव असे ताब्यात घेतलेल्या बुकीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या मध्यवस्तीतील डी मोरा पबमध्ये छापा मारून ही कारवाई केली.

राणा दाम्पत्याच्या गोडाऊनमध्ये चोरी

अमरावती: महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोंगा प्रकरणावरून राणा दाम्पत्य चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान आमदार रवी राणा यांच्या मालकीच्या भानखेडा शिवारातील गोडाऊनमधून ॲल्युमिनियमचे भोंगे, एमप्लिफायर, साड्या तथा किराणा साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. गोडाऊनकिपरच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. राणा यांच्या मालकीच्या दोन गोडाऊनमध्ये गरीब, गरजूंना वाटण्यासाठी किराणा साहित्य ठेवण्यात आले होते. 4 सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास सुशील ठाकूर हे त्या गोडाऊनमध्ये गेले असता, त्यांना दाराची जाळी तुटलेली दिसली.

वेस्टर्न मिनिस्टिल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १६३-१६४, मित्तल टॉवर, ए विंग, १६ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ सीआयएनः एल२८९३२एमएच१९७२पीएलसी०१५९२८ वेबसाईटः www.westernministil.in ईमेलः wml.compliance@gmail.com द्रः ०२२-४०७५०१०० । फॅक्सः ०२२-२२०४४८०१

४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की वेस्टर्न मिनिस्टिल लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एमजीएम'')** ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स **('व्हीसी/ओएव्हीएम')** मार्फत **गुरुवार २९ सप्टेंबर, २०२० रोजी द्. ०२.३० वा**. घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयद्वारे जारी सर्क्युलर क्र. २/२०२ दिनांक ५ मे. २०२२ आणि इतर सर्क्यलर्स सहवाचता सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी'') सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ (''सर्क्युलर्स'') ला अनुसरुन कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर कडे ईमेल परं नोंदवलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एकात्मिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व सभासदांना ईमेल केलेली आहे. वार्षिक अहवालार्च प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता नाही.

एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र समाविष्ट इतर बाबींसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीचा एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.westernministil.in वर अपलोड केला आहे आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड ('बीएसई') ची वेबसाईट म्हणजेच www.bsein dia.com वर सुध्दा पाहता येईल. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

- ईमेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करण्याची पध्दतः प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना सी-१०१, २४७ पार्क, १ला मजला, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३ येथे लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे आवश्यक सहाय्यभूत दस्तावेजांसह रितसर भरलेले आणि सही केलेले प्रपत्र आयएसआर-१ (कंपनीची वेबसाईट www.westernministil.in व
- उपलब्ध) सादर करून त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यता येत आहे. डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे व

त्यांचे ईमेल पत्ते नोंदवणे/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पध्दत

सभासत् इलेक्ट्रॉनिक मतदान पष्टत् ('ई–मतदान'') मार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद् केलेल्या कामकाजावर त्यांचे मतदान कर शकतात. डिमटेरियलाईज्ड माध्यम प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले त्रभासद आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्या सभासदासाठी दुरस्थ ईमतदान (''दुरस्थ ई-नतदान'') सह मतदानाची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. एजीएमेला हजर असलेले सभासद न्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिकली मतदान करणे

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होणे:

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२२

सभासदांना दु. २.३० वा. एनएसडीएल मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल. एजीएममध्ये हजर राहण्यासाठी अवलंब करावयाचे टप्पे आणि वापरावयाच्या लॉगईन क्रेडेन्शियल बाबतची माहिती एजीएमच्या सचनेत तपशिलवार दिलेली आहे.

कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावावर मतदानासाठी पात्र सभासद ठरवण्याकरिता कट ऑफ तारीख म्हणून **गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२** निश्चित केलेली आहे.

प्रभासदांना एजीएमची सूचना आणि एजीएममध्ये सहभागी होण्यसाठी तपशिल, माहिती, दुरस्थ ई–मतदान किंवा एजीएम मध्ये मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानसा

विदर्भात ८ दिवसांत १६ शेतकऱ्यांची आत्महत्या

वार्ताहर/यवतमाळ : विदर्भात गेल्या आठ दिवसात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील सहा आत्महत्या अवघ्या दोन दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात झाल्याचा खळबळजनक दावा वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

तिवारी यांनी मारेगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. विदर्भात गेल्या वर्षभरात एक हजार ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेती स्वावलंबन मिशनने पंचसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. सरकारने हा कार्यक्रम तातडीने राबवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे वचन दिले आहे. त्यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी 'पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम' शेतकरी मिशनचा अध्यक्ष म्हणून सरकारला सादर केला, असे तिवारी

यांनी सांगितले. यात एक- लागवडीचा खर्च, शेतीमालाचा भाव, जमीन व पाण्याचे पुनर्जीवन, उत्पादकता, बियांचे स्वातंत्र्य, दोन- पीक पद्धती व अन्न, डाळी तेलबिया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी तीन-सहज पतपुरवठा धोरण, चार- तत्काळ नुकसान भरपाई, शेतकरी यांना वाचवणारी पीकविमा योजना, आणि पाच – प्रशासकीय, राजकीय, सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मूलन या पाच मुद्यांचा समावेश



भ्रष्टाचार, प्रशासकीय उदासिनताही कारणीभूत

विदर्भात पहिल्या आठ महिन्यात विक्रमी एक हजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. आजपर्यंत सर्वाधिक एक हजार २३१ आत्महत्या आत्महत्या २००६ मध्ये झाल्या होत्या. २०२२ मध्ये हा आकडा प्रचंड वाढला आहे. सततची अतिवृष्टी, नापिकी, उत्पादनात झालेली घट व प्रशासकीय उदासीनता, प्रचंड भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे तिवारी म्हणाले. २ सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात म्हैसदोडका, नरसाळा, रामेश्वर, गदाजी बोरी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट दिली असता या घरापर्यंत प्रशासन, पोलीस, कृषी, ग्रामविकास, आरोग्य आदी एकाही विभागाचा अधिकारी पोहचला नव्हता. यावरून शेतकरी आत्महत्याविषयी अधिकारी किती उदासीन आहेत, हे दिसते, अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे

उद्धव टाकरेंकडे सतरंजी उचलायला कार्यकर्ताही नाही

नवनीत राणा यांची पुन्हा टीका : सामुहिक हनुमान चालिसा पटण

प्रतिनिधी/जळगाव

महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती; मात्र त्यांनी चालिसा पठणाकडे पाठ फिरवली. आज त्यांच्याकडे सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी रात्री येथे बोलतांना केली.

बालाजी पेठेतील महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे सोमवारी रात्री हनुमान चालिसा पठणाचा सामुहिक कार्यक्रम झाला. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा दाम्पत्य उपस्थित होते. गणेशाची महाआरती झाल्यानंतर एक हजार स्त्री पुरूषांसमवेत राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण केले. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, ''आम्ही मोदी भक्त आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी उध्दव ठाकरेंना हनुमान चालिसा पठण करण्याची विनंती केली होती; पण त्यांनी पठण केले नाही. उलट आम्हालाच तुरूंगात टाकले. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना गरिबाच्या व्यथा काय कळणार, असा टोला लगावत या देशात रामभक्त होणे, हनुमान चालिसा वाचणे, हा गुन्हा आहे काय, असा सवाल उपस्थितांना

आता लव्ह जिहाद विरोधात लढा

पत्रकारांशी बोलतांना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री पदावर असतांना उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून



जनते पर्यंत जात होते ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब होती, असे सांगत उध्दव ठाकरे आता भोगत आहेत. आगामी काळात आपण लव्ह जिहाद विरोधात मोठी मोहिम उभारणार जिहादच्या कचाट्यात कुणी सापडले असेल,

यांनी मला जेलमध्ये टाकले, याची शिक्षा ते असून याची सुरवात अमरावती पासून केली आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी लव्ह त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राणा यांनी यावेळी केले.

CUB

सांगत मी कमजोर महिला नाही परत लढणार, असा निर्धार राणा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा नेहमीच सन्मान केल्याचे सांगत उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहिल्याने खऱ्या हिंदुत्वाचे विचार विसरून गेले. त्यांनी एका महिलेला तुरूंगात टाकले. तुरूंगात साधी सतरंजी दिली नाही; पण आज त्यांच्याकडे सतरंजी उचलायला कुणी नाही. हेच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकदा नाही तर हजार वेळा चालिसा वाचा, असे म्हटले

भिवंडी शाखाः २५५, कासार आळी,

भिवंडी - ४२१३०२, दूरः ९१ २५२२-२५९००५

फॅक्सः २५९००५/२५६००२

ईमेल - इhiwandi.NaviMumbai@bankofindia.co.in

कञ्जा सूचना (स्थावर मिळतीकरिता)

१) मेसर्स ए. एम. टेक्सटाईल्स (कर्जदार खाते - ००७५३०११००००१६३) श्री.

२) श्री. आफताब आलम मकसूद अहमद शेख (प्रोप्रायटर आणि हमीदार), पत्ताः घर क्र.

१३५९, नालापार, करिवली रोड, बसेरा हॉटेलजवळ, भिवंडी, महाराष्ट्र - ४२१३०२

३) श्री. मेहताब आलम मकसूद अहमद शेख (हमीदार आणि गहाणदार), पत्ताः घर क्र.

१३५९. नालापार. करिवली रोड. बसेरा हॉटेलजवळ. भिवंडी. महाराष्ट - ४२१३०२

४) श्री. सोहराब आलम मकसूद अहमद शेख (प्रोप्रायटर आणि हमीदार), पत्ताः घर क्र.

१३५९. नालापार. करिवली रोड. बसेरा हॉटेलजवळ. भिवंडी. महाराष्ट्र - ४२१३०२

५) श्री. शादाब आलम मकसूद अहमद शेख (प्रोप्रायटर आणि हमीदार), पत्ताः गावः

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकर्ता हे बँक ऑफ इंडिया. भिवंडी शाखेचे प्राधिकत अधिकारी म्हणन

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी

इंटरेस्ट अधिनियम, २००२ आणि सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या कलम

१३(१२) सहवाचता नियम ३ अन्वये कर्जदार मेसर्स ए. एम. टेक्सटाईल्स आणि/वा प्रोप्रा.

श्री. आफताब आलम मकसूद अहमद शेख आणि हमीदार श्री. मेहताब आलम मकसूद

अहमद शेख, श्री. सोहराब आलम मकसद अहमद शेख, श्री. शादाब आलम मकसद

अहमद शेख यांना बोलावून सूचनेतील नमूद रक्कम रू. ६१६३२८१.१९ (रूपये एकसष्ट लाख

त्रेसष्ट हजार दोनशे एक्याऐँशी आणि एकोणीस पैसे फक्त) सदर सूचनेच्या प्राप्त तारखेपासून ६०

कर्जदार/हमीदार सदर रकमेचा भरणा करण्यास कसूरवार ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

नियमावली, २००२ च्या अधिनियमच्या कलम १३ च्या उपकलम (४) सहवाचता नियम ८ अन्वये

५ सप्टेंबर, २०२२ रोजी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारात खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्ज

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे मिळकतीसह व्यवहार न करण्याचा

इशारा आहे आणि मिळकतीसह कोणताही व्यवहार हा रक्कम रू. ६१६३२८१.१९ (रूपये एकसष्ट

लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्याऐंशी आणि एकोणीस पैसे फक्त) + त्यावरील १४.०६.२०२२

तारण मत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात, अधिनियमाच्या कलम १३ च्या उपनियम (८)

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचा सर्व भाग आणि विभाग समाविष्ट भाग हा सेटलमेंट प्लॉट क्र. २०, सर्व्हे क्र. ३०/१,

४२१३०२ श्री. आफताब आलम मकसूद अहमद शेख, श्री. मेहताब आलम मकसूद अहमद

शेख, श्री. सोहराब आलम मकसूद अहमद शेख, श्री. शादाब आलम मकसूद अहमद शेख

फ्लॅट क्षेत्रः २७१.७ चौ. मी. द २=५४३.४० चौ. मी. सेरसाई ॲसेट आयडी:

सीमाबद्ध (दोन्ही प्<mark>लॉट्सच्या सामाईक सीमा) उत्तरः</mark> प्लॉट क्र. १९, दक्षिणः प्लॉट क्र. २६

३६ आणि ३७, गावः नारपोली, बसेरा हॉटेल जवळ, तालुकाःभिवंडी, जिल्हाः ठाणे, महाराष्ट्र

पासूनचे अप्रभारित व्याजाकरिता बँक ऑफ इंडिया, भिवंडी शाखेच्या प्रभारासापेक्ष राहील

च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे आणि सह-कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

यांच्या नावावरील, जिल्हा ठाणे आणि उप-जिल्हा नोंदणीत

आणि २४, **पूर्व:** प्लॉट क्र. २१ आणि २७, **पश्चिम:** रस्ता

२००००७०९१६६०

तारीखः ०५.०९.२०२२

स्थळः भिवंडी

दिवसात भरणा करण्यासाठी दिनांक १३.०६.२०२२ रोजी मागणी सचना निर्मगित केली आहे.

६६१/बी१, आझमी कंपाऊंड, करिवली, भिवंडी, महाराष्ट - ४२१३०२

चिंचोरी, पीओ: चिहीन, बिलायरियागंज, आझमगढ, उप - २७६१२१

आफताब आलम मकसूद अहमद शेख (प्रोप्रायटर) पत्ताः सर्व्हे क्र. २१/१/२, घर क्रः

हिंदू विचारधारा ठाकरेंनी कधीच सोडली असते, असे नवनीत राणा म्हणाल्या.

जनता जागरूक, मतदानातूनच सरकारला उत्तर देईल- गोऱ्हे

महाविकास आघाडी सरकारने जे काम करून दाखवले, त्यापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरु आहे. या माध्यमातून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र, राज्यातील सामान्य जनता जागरूक आहे. त्यामुळे या सरकारला मतदानाच्या माध्यमातूनच जनताच उत्तर देईल, असे मत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी पुण्यात व्यक्त केले.

नीलम गोन्हे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत जे मोठे झाले. ते लोक आता बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना दोष देत आहेत. त्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातन काहीही होणार नाही. निवडणकीत होणाऱ्या मतदानातन जनता यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नीलम गोन्हे यांनी दिला. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे, देशाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत तातडीने आढावा घेण्यात आला.

बँक ऑफ इंडिया BOI

सिटी युनियन बॅक लिमिटेड क्रेडिट रिकव्हरी अँड मॅनेजमेंट विभाग

मध्ये रेल्वे

शुद्धिपत्र क्र. १

निविदा क्र. सीआर-बीबी-एनएनटी-नॉर्थ-

२०२२-३०/३१ शुद्धिपत्र क्र. १ निविदा क्र

सीआर-बीबी-एसएनटी-नॉर्थ-२०२२-३०/३१

करिता जारी केलेली आहे आणि तपशील वेबसाईट

www.ireps.gov.in वर पाहता येईल. सदर

निविदा सार्वजनिक संपादन धोरण (मेक इन इंडिया)

आदेश, २०१७ दिनांकित १५/०६/२०१७ च्या

अनुपालनात आहे, अटी आणि शर्ती चे उर्वरित भाग

नशाच तसा राहिल. सर्व इतर तपशील वेबसाईट

रेल मदद हेल्पलाईन १३९

डीआरएम (एस ॲण्ड टी) छशिमट

/ww.ireps.gov.in वर पाहता येईल

प्रशासकीय कार्यालय : क्र. २४-बी, गांधी नगर, कुंभकोणम - ६१२ ००१ ई-मेल आयडी : crmd@cityunionbank.in फोन : ०४३५-२४३२३२२, फॅक्स : ०३४३५-०३४५

प्रकाशन – मागणी सूचना

प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभूती हित अंमलबजावणी कायदा २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना - ०५-०७-२०२२ रोजी नोंदणीकृत पोस्टाने देय पावतीसह पाठवली होती आणि ती

क.१) श्री. दीपक राऊ लोखंडे. राऊ अनंत लोखंडे यांचा मुलगा, डी ३०/४०१ , धन्यता को-ऑप. एचएसजी सोसायटी, शांती नगर, सेक्टर ८, मीरा रोड, मुंबई – ४०११०७. क्र.२) श्रीमती राजेश्री दीपक लोखंडे, दीपक राऊळ लोखंडे यांच्या पत्नी, डी ३०/४०१, धन्यता को-ऑप. एचएसजी सोसायटी, शांती नगर, सेक्टर ८, मीरा रोड, मुंबई - ४०११०७

विषय : श्री दीपक राऊ लोखंडे यांच्या नावाने सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डोंबिवली शाखेत कर्ज खाते/ओव्हरडाफ्ट. बँकेने ०५-०७-२०२२ रोजी सरफेसी कायद्यांतर्गत सचना जारी केली आणि हपये ६,७५,३०४१- (रूपये सहा लाख पंचाहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस मात्र), ०३-०७-२०२२ रोजी अनुसार ५०१३१२०३००१४४४१ साठी पढील व्याजासह **१०.५०%** अधिक २.००% दंडात्मक व्याज प्र.व. (संयुक्त नसलेले), दि. **०४–०७–२०२२** पासून परतफेडीच्या तारखेपर्यंत मासिक शिल्लकसह. तुम्हाल नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेल्या नोटीस सर्वांनी परत केल्या आहेत. म्हणून, आम्ही याद्वारे पुन्हा एकदा तुमच्यापैकी आणि २ ला एकत्रितपणे आणि स्वतंत्रपणे कर्ज खाते ५०१३१२०३००१४४४१ समक्ष बोलावले आहे .०१३१२०३००१४४४१ करिता ०४-०७-२०२२ पासून मासिक शिल्लकसह (संयुक्त नसलेले) १०.५०% अधिक २.००% दंड व्याज प्र.व. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेडीच्या तारखेपर्यंत जर बँकेत खाली दिलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या विरूद्ध सुरक्षा व्याजाच्या अंमलबजावणीच्या अधिकारांचा वापर त्ररण्यास बँक प्रतिबंधित असेल. सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही अधिकार/उपायांचा पूर्वग्रह न ठेवता प्रकाशित/जारी करण्यात आली आहे.

आमच्या बँक शेड्यूल-अ मध्ये गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता (श्री. दीपक राऊ लोखंडे यांच्या मालकीची मालमत्ता, राऊ अनंत लोखंडे यांचे पुत्रआणि

सौ. राजेश्री दीपक लोखंडे , दीपक राऊ लोखंडे यांच्या पत्नी) मौजे - .नांदिवली येथे स्थित आणि नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा अंतर्गत कल्याण आणि ग्रामपंचायत नांदिवली आणि आता कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हे क्रमांक ८५, हिसा क्रमांक १३ (भाग) पूर्व येथे असलेल्या आर.पी.रेसिडेन्सी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, लोढा हेरिटेज जवळ, डोंबिवली येथे तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. सी. ३०२,मापित ६५० चौ.फूट चे सर्व ते भाग

ठिकाण : कुंभकोणम, तारीख: ०३-०९-२०२२

प्राधिकृत अधिकारी नोंद. कार्यालय: १४९, टी.एस.आर. (मोठा) मार्ग, कुंभकोणम, तंजावर जिल्हा, तमिळनाडू - ६१२ ००१, **सीआयएन -** एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७, दूरध्वनी क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६. वेबसाइट: www.cityunionbank.com

आलाटेक सोल्यूशन्स लिमिटेड

CIN -U72100MH2014PLC251672. नोंद. कार्यालय क्र. ३१०, आर फ्लोअर, रुपा सॉलिटेअर, मिलेनियम बिझनेस पार्क, ठाणे-बेलापूर रोड, महापे, नवी मुंबई्र ४०० ७१०, रायगड, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्रमांक ०२२ - २७७८ ०१२९

ईमेल आयडी. investor@olatechs.com वेबसाइट: www.olatechs.com सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येत आहे की **ओलाटेक सोल्युशन लिमिटेड (कंपनी)** च्या सदस्यांची ८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी कार्यालय क्रमांक ३१०, ३रा मजला, रूपा सॉलिटेअर, मिलेनियम बिझनेस पार्क, ठाणे-बेलापूर रोड, महापे, नवी मुंबई -४०० ७१०, रायगड, महाराष्ट्र, भारत येथे दुपारी ०२.०० वाजता, एजीएमच्या सूचनेमध्ये -नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

एजीएमची सूचना सोबत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मेलद्वारे पाठविला गेला आहे ज्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ्फर एजंट (आरटीए कडे नोंदणीकृत आहेत.) कंपनीच्या, आणि ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा बीएसई केंडे ०२ सप्टेंबर २०२२ (कट-ऑफ तारीख) नोंदणीकृत नाहीत त्यांच्या संबंधित नोंदणीकृत पोस्टल पत्त्यांवर परवानगी असलेल्या त्यांच्या प्रत्यक्ष प्रती परमीटेंड मोड मध्ये. वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम ०६ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. पुनर्संचयित दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर देखील होस्ट केले आहेत उदा. www.olatechs.com आणि स्टॉक एक्स्चेंज वेबसाइट म्हणजे, बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (**नियम**) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (**सूचीबद्ध करणे**) च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून नियमावली) आणि एनएसडीएल द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर (एसएस-२) सचिवीय मानके, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली एनएसडीएल द्वारे प्रदान केलेले इलेक्ट्रॉनिक मतदान (https://www.evoting.nsdl.com).

नियमांच्या नियम २० नुसार, कंपनीने एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ ही कट-ऑफ तारीख म्हणून निश्चित केली आहे.

सदस्यांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी अशी विनंती आहे: ए) (i) दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०९:००

वाजता सुरू होईल (भा.प्र.वे.) आणि गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-मतदान प्रणाली अक्षम केली जाईल. सभासदांना उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. (ii) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. (iii) ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएममध्ये सामील होऊ शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर घेते आणि कंपनीची सदस्य बनते आणि कट ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती evoting@ nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग तसेच बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याच्या प्रक्रियेसाठी, सदस्य एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांमधून जाऊ शकतात. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही श्री अनुभव सक्सेना, एनएसडीएल अधिकृत अधिकारी, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई - ४०००१३ या नियुक्त ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. evoting@nsdl.co.in किंवा १८००९०२० ९९० या क्रमांकावर कॉल

ओलाटेक सोल्युशन लिमिटेड करीत

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६-०९-२०२२

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ इंडिया

अमित कुमार सिंग व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६५८२८३०

Care Edge

केअर रेटिंग लिमिटेड

CIN: L67190MH1993PLC071691 नोंद. कार्यालय: गोदरेज कोलिझियम, ४था मजला, सोमय्या हॉस्पिटल रोड, ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२. दूरध्वनी. क्रमांक: ०२२-६७५४३४५६ ईमेल : investor.relations@careedge.in वेबसाइट: www.careedge.in

कंपनीची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा च्या सूचनेला परिशिष्ट

केअर रेटिंग्स लिमिटेड (कंपनी) ने सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता होर्णा या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) २९ जुलै, २०२२ रोजी एक सूचना (मूळ सूचना) जारी केली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ-व्हिज्युअल (''व्हीसी/ओव्हीएएम'') माध्यमांद्वारे.

मूळ सूचनेच्या प्रकाशनानंतर मूळ सूचनेमध्ये काही सुधारणा आवश्यक असलेल्या परिस्थिती उद्भवल्या आहेत, म्हणून, सदस्यांना याद्वारे खालीलप्रमाणे सूचित केले जाते: परिशिष्ट मूळ सूचनेचा भाग असल्याचे मानले जाईल आणि त्यासह वाचले

सभासदांना विनंती आहे की, कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला ५ सप्टेंबर २०२२ रोजी कळवल्याप्रमाणे श्री अनंत नारायण गोपालकृष्णन (डीन :०५२५०६८१) यांनी कंपनीच्या बंद झाल्यापासून स्वतंत्र संचालक म्हणून राजीनामा दिला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याच्या अनुषंगाने ५ सप्टेंबर २०२२ चे कामकाजाचे तास.

श्री.अनंत नारायण गोपालकृष्णन यांचा राजीनामा पाहता ठराव क्र. ''श्री. अनंत नारायण गोपालकृष्णन (डीआयएन: ०५२५०६८१) यांची दुसऱ्या टर्मसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती'' संदर्भात मूळ सूचनेमध्ये समाविष्ट ७. माघार घेतली आहे आणि ई–मतदान रिमोटसह आगामी एजीएममध्ये मतदान केले जाणार

सदस्यांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.

१. २९ व्या एजीएमच्या मूळ सूचनेची ही परिशिष्ट कंपनी आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, KFin Technologies Limited यांच्या वेबसाइटवर २९ व्या एजीएमच्या सूचनेसह उपलब्ध आहे. सर्व संबंधित भागधारक, स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरीज, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, ई-व्होटिंगसाठी नियुक्त केलेली एजन्सी, छाननी करणारे आणि इतर अधिकारी आणि इतर सर्व संबंधित व्यक्तींनी वरील बाबींची नोंद घ्यावी

सदस्यांना विनंती आहे की ठराव क्र. ७ चा समावेश २९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये करण्यात आला आहे, जी मागे घेण्यात आली आहे, नोटीस अपरिवर्तित राहील आणि इतर सर्व ठरावांसाठी सदस्यांची मान्यता घेतली जाईल. केअर रेटिंग लिमिटेडसाठी सही/-

नेहल शहा

कंपनी सचिव

तारीख: ६ सप्टेंबर २०२२

ठिकाण: मुंबई

सॉलीड स्टोन कंपनी लिमिटेड

नोंद. कार्यालयः १५०१, मेकर चेंबर्स V, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आरओसी- सीआयएनः एल२६९६०एमएच१९९०पीएलसी०५६४४९ ईमेलः sglinserv@gmail.com

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीची नोटीस सॉलीड स्टोन कंपनी लिमिटेडच्या शेअर्स होल्डर्ससाठी

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:३० वा (भा.वे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओव्हीएएम) द्वारे आयोजित केली जाईल. (यानंतर इलेक्ट्रॉनिक मोड म्हणून संदर्भित केल्यानंतर) व्यवसाय व्यवहार करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे. कोविड-१९ साथीच्या सततच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्याचे परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० २०/२०२० दिनांक ०५ मे रोजी जारी केले आहे. , २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ रोजी कलेक्टिव्ह सीए कडे संदर्भित कलेक्टरी एमसीए प्रमाणे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओव्हीएएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे. या सेबी परिपत्रकांचे आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीचे पालन

करून, कंपनीच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओव्हीएएम द्वारे आयोजित केली

२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये वरील एमसीए परिपत्रक आणि परिपत्रकानुसार नोंदणीकृत आहेत. डएइख दिनांक १२ मे २०२०. सभासदांनी लक्षात घ्या की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.solid-stone.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com सदस्य केवळ तउ/जअतच सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह्र शकतात आणि सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम दारे बैठकीला उपस्थित राहणारे सदस्य गणले जातील. कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत द्या. याव्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (ई-मतदान) ई-मतदान प्रणालीची सुविधा प्रदान करत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दूरस्थ ई-मतदान/ ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली आहे.

सर्वे सदस्यांना सूचित करण्यात येते की: अ) रिमोट ई-मतदान २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल. आणि २७ सप्टेंबर

२०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. ब) ई-मतदान अधिकारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख २० सप्टेंबर २०२२ असेल. सी) बुक-क्लोजर: कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शनिवार, २४ सप्टेंबर २०२२ पासून बंद राहतील. बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि तिथल्या लागू नियमांनुसार याद्वारे नोटीस देखील देण्यात

आली आहे की कंपनीच्या इक्टीि शेअर्ससाठी सदस्य नोंदणों आणि शेंअर द्वान्सफ्फर बुक्स २४ सप्टेंबर २०२२ ते २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत बंद राहतील (दोन्ही दिवसांचा समावेश)

ईमेल आयडी आणि बँक खात्याच्या तपशीलांची नोंदणी: जर शेअरहोल्डरचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्द्वार आणि शेअर द्वान्सफ्फर एजंट आरटीए / डिपॉझिटरीजमध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील पाठवले जात आहेत. नोंदणीकृत ईमेल पत्ता. जर शेअरहोल्डरने त्याचा/तिचा/त्यांच्या ईमेल पत्त्याची कंपनी/तिच्या आरटीए/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणी केली नसेल किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते आदेश

अपडेट केला नसेल तर खालील सूचनांचे पालन करावे: (१) कृपया लॉग इन करा. आमच्या सेबी ची वेबसाइट, लिंक एनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, www.linkintime.co.in गुंतवणूकदार सेवा अंतर्गत ईमेल/ बँक तपशील नोंदणी- तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

(२) डीमॅट मोडमध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत:

ठिकाण: मंबई

शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्ल्यानुसार डीमॅट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदवू शकतो वैकल्पिकरित्या, सदस्य ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, स्वयं-साक्षांकित पॅन प्रत आणि क्लायंट मास्टर प्रत प्रदान करून स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या स्कॅन प्रतसह ईमेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर इलेक्ट्रॉनिक फोलिओचे केस आणि फिजिकल फोलिओच्या बाबतीत शेअर सर्टिफिकेटची प्रत ई-मेल विनंती पाठवू शकतात

सॉलिड स्टोन कंपनी लिमिटेड करीता सही/-मिलन बी खाखर

तारीख: ५ सप्टेंबर, २०२२. व्यवस्थापकीय संचालक

वेस्टर्न मिनिस्टिल लिमिटेडकरिता संचालक (डीआयएन: ००१०६७२७)